



उंचावला भारताचा स्वाभिमान,  
गगनात झेपावले चंद्रयान!



**दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँक लि.,**

मुख्य कार्यालय : परळी वैजनाथ - ४३१ ५१५.



# दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि.,

मुख्य कार्यालय : मोंढा, परळी-वैजनाथ जि.बीड-४३९ ५९५

Website : www.vaidyanathbank.com Email : adm@vaidyanathbank.com

आमच्या  
कार्यरत  
शाखा

<b>परळी वैजनाथ</b> 02446-222089 9923401080 मोंढा, परळी-वैजनाथ (स्व:इमारत)	<b>अंबाजोगाई</b> 02446-247189 9923401081 नवा मोंढा, अंबाजोगाई	<b>केज</b> 02445-252334 9422931235 गावकर मळा, केज (स्व:इमारत)	<b>बीड</b> 02442-222289 9422931236 नगर परिषद कॉम्प्लेक्स समोर, बीड (स्व:इमारत)	<b>गेवराई</b> 02447-262134 9422931237 नविन बस-स्टॅण्ड समोर, गेवराई (स्व:इमारत)	<b>माजलगांव</b> 02443-234334 9422931249 गणपतीमंदीर समोर, मोंढा, माजलगांव
<b>वडवणी</b> 02443-257634 9422931239 छत्रपती नगर, वडवणी (स्व:इमारत)	<b>धारूर</b> 02445-274289 9422931238 केज रोड, धारूर	<b>पाटोदा</b> 02444-242589 9422931240 बस स्टॅण्डसमोर, पाटोदा	<b>शिरूर-कासार</b> 02444-259664 9422931242 मु.पो.शिरूर (कासार) (स्व:इमारत)	<b>आष्टी</b> 02441-282772 9422931243 नगर रोड, आष्टी	<b>कडा</b> 02441-239766 9422931244 नगर रोड, कडा
<b>नेकनूर</b> 02442-250658 9422931241 बीड रोड, नेकनूर	<b>पानगांव</b> 02382-236386 9422931245 गांधी चौक, पानगांव	<b>औरंगाबाद</b> 0240-2325844 9422931246 हिरा टॉवर, त्रिमुर्ती चौक, जवाहर कॉलनी, औरंगाबाद (स्व:इमारत)	<b>रेणापुर</b> 02382-233350 9923401084 मेन रोड, रेणापूर	<b>लातूर</b> 02382-242289 9422931254 गंज गोलाई जवळ, लातूर	<b>उदगीर</b> 02385-254667 9923401085 उद्योग भवन, मेन मार्केट, बस स्टॅण्ड जवळ, उदगीर
<b>सिल्लोड</b> 02430-224640 9422931248 सराफा लाईन, सिल्लोड	<b>पैठण</b> 02431-224834 9422931247 न्यू हायस्कूल कॉम्प्लेक्स, पैठण	<b>सोनपेठ</b> 02453-240340 9422931258 विटा रोड, सोनपेठ	<b>पांगरी</b> 02446-264424 9923401087 साखर कारखाना, पांगरी, ता.परळी	<b>गंगाखेड</b> 02453-223389 9923401088 न.प.कॉम्प्लेक्स, गंगाखेड	<b>पाथरी</b> 02451-255202 9422931255 शिक्षक कॉलनी रोड, पाथरी
<b>परभणी</b> 02452-220721 9422931263 मिनाताई ठाकरे मार्ग, मोंढा, परभणी	<b>अहमदनगर</b> 0241-2328889 9923401089 पटवर्धन चौक, अहमदनगर	<b>जालना</b> 02482-232401 9923401091 डॉ.राजेंद्रप्रसाद रोड, जालना	<b>श्रीरामपुर</b> 02422-223389 8007779894 नेवासा रोड, श्रीरामपूर	<b>शिर्डी</b> 02423-257689 8007779895 नगर मनमाड रोड, शिर्डी	<b>अहमदपूर</b> 02381-263389 8007779896 बसवेश्वर चौक, अहमदपूर
<b>तुळजापूर</b> 02471-243776 8411003565 कमान वेस, उस्मानाबाद रोड, तुळजापूर	<b>सिडको</b> 0240-2474822 8411003566 मेन रोड, अविष्कार कॉलनी, सिडको एन- ६, औरंगाबाद	<b>वाळुज</b> 0240-2552898 8411003567 प्लॉट नं.पी ११७, ग्राऊंड फ्लोर, बजाज नगर, MIDC एरिया, वाळूज औरंगाबाद	<b>नांदेड</b> 02462-284134 8411003568 साई प्रसाद बिल्डींग, व्ही.आय.पी. रोड, नवामोंढा, नांदेड	<b>नाशिक</b> 0253-2503544 8411003569 साईनाथ नगर चौक इंदीरा नगर, वडाळा पाथर्डी रोड, नाशिक	<b>औसा रोड</b> 02382-225289 8411003572 लाईफ स्टाईल बिल्डींग, दुकान नं.१६ व १७ राजीव गांधी पुतळ्या जवळ, औसा रोड, लातूर.
<b>पिंपरी-चिंचवड</b> 020-65102134 8411003570 तुलसी हाईट्स, रहाटनी, तपकिर चौक, काळेवाडी, पिंपरी-चिंचवड	<b>सोलापूर</b> 0217-2300722 8411003571 विशाल नगर, भारती विद्यापीठ समोर, सोलापूर	<b>जळगाव</b> 0257-2235021 8411003573 मेन रोड, जय किसानवाडी, नवी पेठ, GS गाऊंड समोर, जळगाव	<b>पुणे</b> 020-24455004, 24455005 8411003574 विशाल कंडोमिनियम, १०२५-बी, सदाशिव पेठ, शॉप नं.३, तळ मजला, इंडियन बँक शेजारी, पेरुगेट पोलिस चौकी जवळ, वार्ड नं.१५, पुणे.	<b>मुंबई</b> 022-21021696, 8411003575 कर्मसंकल्प, विंग-सी, युनिट-१०१, कॉर्नर ६ व ७, राजावाडी रोड, निलकांत व्हॅली समोर, घाटकोपर (पुर्व) मुंबई - ४०० ०७७.	

मुख्य कार्यालय : परळी वैजनाथ  
मोंढा, परळी वैजनाथ - ४३९ ५९५.

फोन : 02446-222089, 222134  
मोबाईल : 9923401080

वेबसाईट : www.vaidyanathbank.com  
ई-मेल : adm@vaidyanathbank.com

संपूर्ण महाराष्ट्रात ४९ शाखांद्वारे अविरत सेवा

# श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग

क्षेत्र परळी वैजनाथ



पूर्वोत्तरे पारलिकाभिधाने सदाशिवं तं गिरिजासमेतम् ।  
सुरासुराराधितपादपद्मं श्री वैजनाथं सततं नमामि ॥

बँकेचे श्रद्धास्थान



बँकेचे मार्गदर्शक



मा.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे  
माजी मंत्री - महाराष्ट्र राज्य

मा.खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे  
बीड लोकसभा मतदार संघ



दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँक लि.  
परळी वैजनाथ



## विद्यमान संचालक मंडळ



श्री.विनोद सामंत  
अध्यक्ष



श्री.रमेश करराड  
उपाध्यक्ष



श्री.अशोक जैन



श्री.विकास कुळे



श्री.आनाराम सातपुते



श्री.प्रकाश जोशी



डॉ.श्री.राजाराम मुंदे



श्री.पुरुषोत्तम भट्नागरी



श्री.प्रविण देशपांडे



डॉ.श्री.जयशिम चव्हाण



श्री.महेश्वर निमळे



श्री.संदीप लाहोटी



श्री.उज्ज्वल कोटेचा



डॉ.प्रितमताई मुंदे



सौ.सुरेखाताई जेजुनंदळे



म्रा.श्री.दासु साधनारे



श्री.अनिल सावंतळे



श्री.जगदीश मोदानी  
सहस्रमुख लघु प्रतिनिधी



श्री.सौरभ देशपांडे  
सहस्रमुख लघु प्रतिनिधी



श्री.विनोद सावंत  
मुख्य कार्यकारी अधिकारी



श्री.संजय सावंत  
सहस्रमुख लघु प्रतिनिधी



दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँक लि.  
परळी वैजनाथ

## दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि.,

मुख्य कार्यालय : मोठा, परळी-वैद्यनाथ जि.बीड-४३१ ५१५

### नोटीस

(केवळ भागधारकांसाठी)

### ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि., परळी वैद्यनाथच्या सर्व भागधारक सभासदांना कळविण्यात येते की, बँकेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि.१७/०९/२०२३ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता वैद्यनाथ प्रतिष्ठान, परळी-वैद्यनाथ येथे खालील विषयांचा विचार करण्यासाठी भरणार आहे. तरी सर्व भागधारकांनी वार्षिक सर्वसाधारण सभेस अगत्यपूर्वक हजर रहावे ही विनंती.

#### सभेपुढील विषय

- विषय क्र. १ : मागील दि.११/०९/२०२२ रोजी झालेल्या ५७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्ताचे वाचुन कायम करणे.
- विषय क्र. २ : सन २०२२-२०२३ अखेर वर्षाचा अहवाल, ताळेबंद व नफातोटा पत्रक संमत करणे.
- विषय क्र. ३ : मा.संचालक मंडळाने मंजूर केलेल्या सन २०२२-२०२३ सालच्या नफा वाटणीस अनुसमर्थन देणे.
- विषय क्र. ४ : सन २०२२-२०२३ सालच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्तीच्या खर्चास मंजूरी देणे व सन २०२३-२०२४ सालाचे मा.संचालक मंडळाने मान्यता दिलेल्या अंदाजपत्रकास अनुसमर्थन देणे.
- विषय क्र. ५ : सन २०२२-२०२३ वर्षाच्या लेखापरिक्षणाची माहिती घेणे व सन २०२२-२०२३ वर्षाच्या वैधानिक लेखापरिक्षण दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे.
- विषय क्र. ६ : मा.संचालक मंडळाचे मान्यतेनुसार सन २०२३-२०२४ वर्षाकरिता वैधानिक लेखापरिक्षक यांच्या नेमणूकीस मान्यता देणे व मा.वैधानिक लेखापरिक्षकांचा मेहेनताना ठरविण्याचे अधिकार मा.संचालक मंडळास देणे.
- विषय क्र. ७ : बँकेच्या प्रचलित पोटनियमामध्ये मा.संचालक मंडळाने सुविलेल्या दुरुस्ती व नव्याने समाविष्ट केलेल्या पोटनियमास मान्यता देणे बाबत.
- विषय क्र. ८ : सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात संचालक मंडळाने कर्जातील व्याज, दंडव्याज व इतर वसूली खर्चास तसेच एकरकमी कर्ज परतफेड योजने अंतर्गत दिलेल्या सवलतीस मान्यता देणे.
- विषय क्र. ९ : संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे.
- विषय क्र. १० : संचालक मंडळाने शिफारस केलेल्या बँकेच्या लॉग टर्म पर्सपेक्टिव्ह प्लॅनला मान्यता देणे.
- विषय क्र. ११ : ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस गैरहजर असलेल्या सभासदांच्या अनुपस्थितीस मान्यता देणे.
- विषय क्र. १२ : मा.अध्यक्षांच्या अनुमतीने आयत्यावेळी आलेल्या विषयांचा विचार करणे.

स्थळ : परळी-वैद्यनाथ

दिनांक : २३.०८.२०२३

मा.अध्यक्ष व संचालक मंडळाच्या आदेशानुसार

*(विनोद खर्चे)*

मुख्य कार्यकारी अधिकारी

### सभासदांना नम्र सूचना

१. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी ज्या सभासदास सभेपुढे असलेल्या विषयाबद्दल कांही माहिती विचारावयाची असेल त्यांनी दि.०९.०९.२०२३ पर्यंत मुख्य कार्यालयास लेखी कळवावे. अन्यथा त्याचा विचार केला जाणार नाही.
२. जनसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास ही सभा त्याच दिवशी, त्याच ठिकाणी सकाळी १०:३० वाजता होईल. अशा सभेस गणसंख्येची आवश्यकता असणार नाही.
३. ज्या सभासदांची भाग खरेदी संख्या ८० पेक्षा कमी असेल त्यांनी एकूण ८० भाग (रु.२,०००/-चे) खरेदी करणे पोटनियमाप्रमाणे अत्यावश्यक आहे.
४. बँकेचा संपूर्ण अहवाल बँकेच्या संकेत स्थळावर ([www.vaidyanathbank.com](http://www.vaidyanathbank.com)) उपलब्ध असून सभासदांसाठी अहवालांच्या प्रती बँकेच्या शाखांकडेही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
५. सभासदांना नांव, पत्ता, मोबाईल क्रमांक अथवा वारस नोंद बदल करावयाचा असल्यास त्याची बँकेच्या शाखेमार्फत बँकेच्या नोंदणीकृत कार्यालयातलि शेअर्स विभागात नोंद करून घ्यावी. (सभासदाने आपला व्हॉट्सअप असलेला मोबाईल क्रमांक बँकेत द्यावा.)
६. सभेची नोटीस बँकेचे मुख्य कार्यालय, मुख्य शाखेसह सर्व शाखांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
७. सभेस उपस्थित असलेल्या सभासदांनी आपले उपस्थिती प्रमाणपत्र घेऊन जावे.

सन्माननीय सभासद बंधू-भगिनीनो,

माझ्या सर्व सहकारी संचालकांच्या व बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आपल्या बँकेच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सर्व सभासद बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत करतो.

अहवाल सालात संचालक मंडळाने बँकेचे यशस्वीपणे कामकाज पूर्ण करून बँकेला प्रगतीपथावर नेले आहे. चालू आर्थिक वर्षात १३२० कोटी व्यवसाय पूर्ण करून २००० कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल करीत आहोत, हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.

दि.३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल व हिशोब पत्रके संचालक मंडळाच्या वतीने आपणापुढे सादर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे.

आपल्या बँकेच्या सर्व ग्राहकांना सर्वोत्कृष्ट व तत्पर सेवा देण्यासाठी क्लाऊड बेस मे.इ.एस.डी.एस.सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा.लि., नाशिक या कंपनी मार्फत कार्यरत आहे. बँकेने ॲक्युट इन्फॉर्मेटिक्स प्रा. लि., अहमदाबाद यांच्या मार्फत अत्याधुनिक संगणक प्रणालीचा वापर करून कोअर बँकिंग सिस्टीमद्वारे सेवा देत आहे. बँकेचे ए.टी.एम.हे NPCI ला जोडून आपल्या सर्व व इतर बँकांच्या ए.टी.एम.स् वर बँकेचे कार्ड वापरून व्यवहार करता येतील, अशा सर्व सुविधा आहेत. या सुविधेमुळे आपल्या बँकेचे ATM कार्ड संपूर्ण देशातील सर्व बँकांच्या ATM ला वापरता येतील व अन्य बँकांचेही ए.टी.एम.कार्ड आपल्या बँकेच्या ATM ला वापरता येतील. तसेच बँकेच्या व्यवसायीक खातेदारांकरीता व डिजिटल इंडिया सुविधे अंतर्गत थर्ड पार्टी, स्वाईप/POS मशिन कार्यान्वीत आहेत तसेच QR कोड द्वारे कोणत्याही ऑनलाईन पेमेंट ॲप वरून बँकेच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आपल्या बँकेच्या सर्व ग्राहकांना सर्वोत्कृष्ट व तत्पर सेवा देण्यासाठी NPCI द्वारे खातेदारांची खाते, आधारकार्ड लिंक करून गॅस सबसिडी, सरकारी अनुदान, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, इत्यादी खात्यांमध्ये जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच सर्व शाखा कोअर बँकिंग सिस्टीमद्वारे जोडण्यात आलेल्या आहेत. बँकेच्या २९ शाखेमध्ये ए.टी.एम.ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच बँकेच्या ए.टी.एम.कार्डवरून ऑनलाईन पर्वेसींग व शॉपींग करता येईल अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी सध्या बँकेमार्फत आर.टी.जी.एस. व एन.ई.एफ.टी. आऊटवर्ड व आर.टी.जी.एस. इनवर्डची सुविधा देण्यात येत आहे. तसेच बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेत सर्व शाखांमध्ये सेक्युरिटी अलार्म सिस्टीम, सी.सी.टीव्ही. कॅमेरे व फायर फायटर सिलेंडर कार्यान्वीत आहेत. ठेवीदारांच्या ठेवीस रु.५ लाख विमा संरक्षण आहे.

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील बँकेच्या वाटचालीची दिशा लक्षात घेण्यासाठी सविस्तर आर्थिक आकडेवारी व सर्वांगीण कामकाजाचा संक्षिप्त अहवाल आपल्या समोर ठेवत आहे.

## सभासद व भाग भांडवल

सध्या बँकेचे अधिकृत भाग भांडवल रु.५०.०० कोटी आहे. दि.३१ मार्च २०२३ अखेर बँकेचे ४६१४० सभासद असून वसुल भाग भांडवल रु.२५.७३ कोटी आहे.

९७ व्या घटनादुरुस्तीच्या आधारे महाराष्ट्र शासनाने को-ऑप. सोसायटीज ॲक्ट १९६० मधील अनेक कलमात दुरुस्त्या केलेल्या आहेत. त्या दुरुस्तीच्या आधारे बँकेला नवीन पोटनियम करून घ्यावे लागले आहेत. या पोटनियमातील तरतुदीचा विचार करता यापुढे बँकेच्या सर्व सभासदांना ॲक्टिव मॅम्बरच्या निकषाप्रमाणे 'ॲक्टिव मॅम्बर' असणे आवश्यक आहे.

## सभासद शिक्षण/प्रशिक्षण

बँकेने ३१ मार्च २०२३ अखेर सभासद कल्याणनिधी म्हणून रु.९१.८२ लाख इतका निधी उभारला आहे. या निधीतुन २९ सभासदांना दुर्धर आजारास वैद्यकीय मदत रु.६.४५ लाख व सभासदांच्या ९१ पाल्यांना शैक्षणिक पारितोषक व मदत रु.४.०९ लाख दिली आहे. नवीन कायदा दुरुस्तीनंतर सभासदांच्या शिक्षण व प्रशिक्षणासाठीचे धोरण राबवावे लागणार आहे. त्यादृष्टीने सभासद कल्याण, शिक्षण व प्रशिक्षण निधी असे नामाकरण करून हा निधी त्या कारणासाठी उपयोगात आणला जात आहे.

तसेच रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार ज्या खात्यावर मागील १० वर्षात व्यवहार झालेला नाही. अशा खात्यावरील रक्कम रिझर्व्ह बँकेकडे पाठवावी लागत आहे. रिझर्व्ह बँकेकडे बँकेने पाठवलेल्या सर्व खातेदारांची यादी बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे. सभासद व ग्राहकांनी आपल्या खात्यावर व्यवहार चालू ठेवावा.

बँकेचे सभासद, खातेदार, ठेवीदार यांनी आपले मोबाईल क्रमांक आपल्या खात्यावर नोंदवावेत जेणे करून बँकेस आपल्या व्यवहाराचे एसएमएस पाठविण्यास सोयीस्कर होईल.

## राखीव व इतर निधी -

दि.३१ मार्च २०२३ अखेर बँकेचे राखीव व इतर निधी रु.१२५.९७ कोटी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण किमान ९% असणे आवश्यक आहे. खुल्या अर्थ व्यवस्थेत भांडवल पर्याप्ततेला नागरी सहकारी बँकांच्या सट्टेचे प्रमाण माणले आहे. मार्च-२०२३ अखेर आपल्या बँकेचे हे प्रमाण १८.०८ % आहे. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण सध्या १२% पेक्षा अधिक असणाऱ्या मोजक्याच नागरी सहकारी बँका असून त्यात वेद्यनाथ बँकेचा क्रम लागतो, ही अभिमानाची बाब आहे.

## ठेवी व ठेव विमा -

अहवाल वर्षात भागभांडवल, स्वनिधी, ठेवी, भांडवल पर्याप्तता प्रमाण इ. मधील वाढ समाधानकारक आहे. दि.३१ मार्च २०२३ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रु.८२७.९४ कोटी झाल्या आहेत.

बँकेने डिपॉझीट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन यांच्याकडे ठेव विम्याचे नियमित हप्ते भरून रु.५.०० लाखापर्यंतच्या ठेवीदारांना विमा संरक्षण प्राप्त करून दिले आहे. बँकेने ठेव विमा हप्त्यापोटी सन २०२२-२३ मध्ये डिपॉझीट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन यांच्याकडे एकूण रक्कम रु.१२२.४७ लाख भरणा केलेली आहे.

## कर्ज व्यवहार -

बँकींग व्यवसायात कर्ज देताना जोखीम व्यवस्थापन महत्वाचे असते. व्यवस्थापन मार्केट रिस्क, प्राईस रिस्क, ऑपरेशनल रिस्क, क्रेडीट रिस्क अशा अनेक जोखमीचे व्यवस्थापन करीत बँकेने विविध प्रकारात कर्ज वाटप करून, अहवाल वर्षात बँकेचे एकूण कर्ज रु. ४९१.६२ कोटी आहेत.अहवाल वर्ष अखेर अग्रक्रम क्षेत्रास व दुर्बल घटक क्षेत्रास दिलेल्या कर्जाचे प्रमाण अनुक्रमे ६३.०८ % व १३.५४ % आहे. तसेच अनेक सहभाग कर्ज योजनेत बँकेने अग्रणी बँक म्हणून भुमिका पार पाडली आहे.

जनरल इन्शुरन्ससाठी बँकेने आयसीआयसीआय लोम्बार्ड व बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनी बरोबर रेफरल बिझनेस सुरु केला आहे. तरी सभासद कर्जदारांनी बँकेकडेच आपल्या कर्जाचा विमा उतरवावा अशी मी आपणांस विनंती करत आहे.

## अनुत्पादक कर्ज -

बँकेने महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० चे कलम १०१ अन्वये, सिक्युरिटीयझेशन कायदा, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायदा, एकरकमी कर्ज परतफेड योजना व सतत पाठपुरावा या साधनांचा वापर करून बँकेचे सर्व संचालक, कर्मचारी यांनी वसुलीचे प्रयत्न केले आहेत. अहवाल कालावधीत वसुलीस सभासदांनी प्रतिसाद दिल्यामुळे ग्राँस एनपीए मध्ये ९.४५% ची घट करून दि. ३१ मार्च २०२३ अखेर १७.८६% व नेट एनपीए मध्ये ९.२९% ची घट

करून नेट एनपीए ९.२७% राखले आहे. बँकेच्या सशक्तीकरणासाठी ग्राँस एनपीएचे प्रमाण कमी करण्यासाठी थकबाकीदार सभासदांनी थकीत रक्कम व व्याज भरून वसुलीस सहकार्य करावे असे आवाहन मी या प्रसंगी करू इच्छितो.

## एकरकमी कर्ज परतफेड योजना -

महाराष्ट्र शासनाने रिझर्व्ह बँकेच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेच्या मार्गदर्शक सुचनांचे आधारे ३१ मार्च २०२३ अखेर बँकेतील ८९० थकीत कर्जदारांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांनी या योजनेतील तरतुदीस अधीन राहून रु.१९१६.८९ लाख रकमेचा भरणा केला असून त्यांना रु.१६८२.६४ लाख एवढी थकीत व्याजात सुट मिळाली आहे.

## शाखा विस्तार -

रिझर्व्ह बँकेने सध्या शाखाविस्ताराच्या धोरणात उदारीकरण अवलंबिले आहे. महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र असलेल्या आपल्या बँकेच्या बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, नांदेड, जालना, परभणी, जळगांव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, नाशिक व मुंबई या जिल्ह्यात एकूण ४१ शाखा कार्यरत आहेत. शाखाविस्तार कामकाजात गती व ग्राहकांना तत्पर सेवा देण्याच्या उद्देशाने प्रशासकीय सुधारणा वेळोवेळी केल्या आहेत.

## अंतर्गत व वैधानिक लेखापरिक्षण -

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि सहकार खात्याच्या माध्यमातून राज्य सरकार असे नागरी सहकारी बँकावर दुहेरी नियंत्रण असते. ह्या दोन्ही नियंत्रकामार्फत दरवर्षी बँकेची तपासणी व लेखापरिक्षण केल्या जाते. याव्यतिरीक्त बँकेच्या तपासणी विभागाकडून व मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्या मार्फत तसेच चार्टर्ड अकौंटंट मार्फत सर्व शाखांचे कंकरंट ऑडिट /अंतर्गत लेखा परिक्षण झालेले असून ऑडिट रिपोर्ट व दोष दुरुस्ती अहवाल सभेपुढे सादर करण्यात आला आहे. बँकेच्या सन २०२२-२३ च्या वैधानिक लेखापरिक्षणासाठी सहकार आयुक्त कार्यालयाने सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षणासाठी तयार केलेल्या लेखापरिक्षकातील शासनमान्य नामतालिकेमधील बँकेने मे.काबरा अँड पाटनी सनदी लेखापाल, औरंगाबाद यांची दि.१२.१०.२०२२ रोजीच्या ऑर्डरद्वारे नियुक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मान्यतेनुसार केली आहे. त्यांनी शाखा व मुख्य कार्यालयाच्या वैधानिक लेखापरिक्षणाचे काम पूर्ण केले आहे.

## संचालक मंडळ -

बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वानुमते धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी अहवाल वर्षात संचालक मंडळाच्या १४ सभा झाल्या आहेत. तसेच त्वरीत व योग्य निर्णय प्रक्रियेसाठी विविध उपसमित्या कार्यरत आहेत. या समित्या/उपसमित्यांच्या अहवाल वर्षात झालेल्या सभांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	समिती/उपसमितीचा तपशिल	अहवाल वर्षातील सभा
०१	वार्षिक सर्वसाधारण सभा	०१
०२	संचालक मंडळ	१४
०३	कर्ज उपसमिती	१३
०४	ऑडिट समिती	०५
०५	कर्मचारी उपसमिती	०६
०६	कर्ज वसुली समिती	०४
०७	गुंतवणूक समिती	१२
०८	एएलएम समिती	०४
०९	आय.टी.कमिटी सभा	०९

ग्राहक, सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या तात्काळ समस्या निवारणासाठी प्रत्येक शाखेस पालक संचालक नियुक्त केले आहेत. हे संचालक वेळोवेळी शाखेस भेट देऊन तेथील अडचणी सोडविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतात. मा.चेअरमन व मा.संचालकांनी भारतीय रिझर्व बँक नागपूर यांनी आयोजित केलेल्या वेळोवेळीच्या कार्यशाळेत मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतले आहे.

बँकेचे संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची माहिती आपल्यासमोर मांडणे हे माझे कर्तव्य आहे.

(रकम रुपये लाखात)

अ.क्र.	तपशिल	मार्च २२ ची येणे बाकी	मार्च २२ येणे व्याज	सन २२-२३ मधील वसुली	मार्च २३ ची येणे बाकी	पैकी थकबाकी
०१	कॅश क्रेडिट व ओव्हरड्राफ्ट	--	--	--	--	--
०२	मुदती कर्ज	८८६.३९	१४२.९८	१८८.४१	३९९.६६	२००.००
	एकूण	८८६.३९	१४२.९८	१८८.४१	३९९.६६	२००.००

## कर्मचारी वर्ग / प्रशिक्षण -

अहवाल वर्षाअखेर बँकेत २७९ कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांनी बँकेच्या ग्राहकांना उत्कृष्ट ग्राहकसेवा प्रदान केली आहे. दैनंदिन कामकाजाचा वाढता व्याप, सतत बदलती आर्थिक धोरणे, नवनवीन निकष, सुचना या सर्व बाबी असूनही कर्मचारीवर्गाने अत्यंत आत्मविश्वासाने व योग्य प्रणाली आत्मसात करून ध्येय-धोरणे राबविली आहेत. मी याप्रसंगी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो तसेच यापुढेही बँकेचे कर्मचारी सभासद, ग्राहक, ठेवीदार, कर्जदार यांना उत्तम ग्राहक सेवा देऊन बँकेच्या भरभराटीस हातभार लावतील अशी मला खात्री आहे.

कर्मचाऱ्यांना बदलत्या आर्थिक धोरणांना समर्थपणे सामोरे जाता यावे यासाठी बँकींग क्षेत्रातील वाढता व्याप स्पर्धा, आधुनीक तंत्रप्रणाली इत्यादी विषयावर तज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येते.

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चरल बँकींग (CAB) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पुणे यांचे मार्फत सायबर सेक्युरिटी व क्रेडिट मॅनेजमेंट बाबत प्रशिक्षण घेतले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत वेळोवेळी आपल्या बँकेचे अधिकारी यांनी सहभाग घेऊन अंतर्गत तपासणी, आर.बी.आय.इन्सपेक्शन अॅण्ड कम्प्लायन्स याचेही प्रशिक्षण घेतलेले आहे. मराठवाडा अर्बन बँक्स को-ऑप. असोसिएशन लि., नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर यांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षणामध्ये आपल्या बँकेचे अधिकारी यांनी सहभाग घेतलेला आहे.

## बँकेच्या जागा व इमारत -

बँकेला परळी-वैजनाथ मुख्य कार्यालयस्तरावर स्वतःची इमारत आहे. त्याशिवाय औरंगाबाद, बीड, वडवणी, केज, शिरूर (कासार) व गेवराई येथेही स्वतःच्या वास्तु आहेत. गंगाखेड येथे लिज होल्ड जागा आहे.

## सामाजिक उपक्रम -

बँकेत सभासदांसाठी 'सभासद कल्याण निधी' योजना राबविली जाते. अहवाल वर्षात सभासदांच्या पाल्यांना शैक्षणिक पारितोषीक व सभासदांना वैद्यकीय मदत म्हणून एकुण रु.१०.५४ लाख देण्यात आलेले आहेत.

## नफा व नफा विभागणी -

बँकेला अहवाल वर्षात कर्ज व गुंतवणूकीवरील व्याज, कमिशन, गोव्हर्नमेंट सेक्युरिटी, लाभांश, लॉकर रेंट व इतर उत्पन्न यातून रु.१०४३७५९१६६.१२ उत्पन्न मिळाले. ३१ मार्च, २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला रु.३८.०१ लाख आयकर भरावा लागला आहे. ठेवीवरील व्याज, कर्मचाऱ्यांचे वेतन, कार्यालयीन खर्च, एनपीए व इतर तरतूदी वजा जाता बँकेला अहवाल वर्षात करपूर्व रु.११३०५००१.७७ नफा झाला आहे तर निव्वळ नफा रु.७५०४३०३.०९ झाला आहे. या नफ्याची पुढील तपशिलानुसार विभागणी कार्यालयीन टिपणी व संचालक मंडळ ठरावानुसार सभेपुढे मांडण्यात आली.

अ.क्र.	तपशिल	नफा	विभागणी
०१	वैधानिक राखीव निधी	२५%	३७५२१५२.०९
०२	इमारत निधी	-	३२५२१५१.००
०३	सभासद कल्याण शिक्षण व प्रशिक्षण निधी		५०००००.००
	एकूण		७५०४३०३.०९

## भावपूर्ण श्रद्धांजली-

अहवाल वर्षात दिवंगत झालेले राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यिक, राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते मृत पावलेल्या तसेच आपल्या बँकेचे ग्राहक, सभासद, कर्मचारी कुटुंबातील सदस्य, ठेवीदार, हितचिंतक आणि देशाच्या सीमांचे रक्षण करतांना धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.

## भेटी व समारोप -

मा.सौ.पंकजाताई पालवे-मुंडे (माजी मंत्री) व मा.खा.डॉ.प्रितमताई खाडे-मुंडे यांनी अहवाल वर्षात त्यांचा बहुमोल वेळ देऊन बँकेस मार्गदर्शन केले त्याबद्दल मा.संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करतो.

बँकेचा कणा असलेले सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांचेही आमच्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे हार्दिक आभार व्यक्त करून माझा अहवाल पूर्ण करतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार

आपला,  
विनोद सामंत  
अध्यक्ष



**ANNEXURE I - FORM A**  
**Form of Balance Sheet For the Year Ended 31st March 2023**

(000's omitted)

	Schedule	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
<b><u>Capital and Liabilities</u></b>			
Capital	<u>1</u>	257,321.08	264,306.95
Reserves & Surplus	<u>2</u>	1,222,304.54	1,188,759.25
Deposits	<u>3</u>	8,279,361.74	8,719,261.29
Borrowings	<u>4</u>	0.00	0.00
Other Liabilities and Provision	<u>5</u>	342,355.96	362,637.20
Contra	<u>C</u>	1,621,296.70	1,572,664.44
<b>TOTAL</b>		<b>11,722,640.02</b>	<b>12,107,629.13</b>

<b><u>Assets</u></b>			
Cash & Balance with RBI	<u>6</u>	222,203.93	256,675.32
Balance with Banks and Money at Call & Short Notice	<u>7</u>	514,560.39	588,010.32
Investment	<u>8</u>	3,882,944.44	3,453,498.07
Advances	<u>9</u>	4,916,202.54	5,678,293.15
Fixed Assets	<u>10</u>	80,671.45	79,205.19
Other Assets	<u>11</u>	484,760.57	479,282.74
Contra	<u>C</u>	1,621,296.70	1,572,664.44
<b>TOTAL</b>		<b>11,722,640.02</b>	<b>12,107,629.23</b>
Contingent Liabilities(Bank Gurantee)	<u>12</u>	9,669.49	8,754.49
Bills for Collection		0.00	19.06

Date : 28/06/2023

Place : Aurangbad.

**For M/S. KABRA AND PATNI**  
**CHARTERED ACCOUNTANTS**  
**Firm Reg No. 122673W**

Sd/-

**CA MANISH G KABRA**  
**(PARTNER)**

**Membership No. 107658**

**Co-op.Empanalment No. - 10114-A-1**

**UDIN - 23107658BGVRRR5107**

Sd/-

**Chairman      Vice Chairman      Director**

**Chief Executive Officer      General Manager**

दि वेद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि., परली-वैजनाथ



## SCHEDULE 1 - CAPITAL

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
<b>III. For Other Banks</b>		
Authorised Capital (20000000 shares of Rs.25/-each)	500,000.00	500,000.00
Paid Up Capital (10292843 shares of Rs.25/-each)	257,321.08	264,306.95
Subscribed Capital ( shares of Rs. each)	0.00	0.00
Called-up Capital ( shares of Rs. each)	0.00	0.00
Less: Calls unpaid	0.00	0.00
Add: Forfeited shares	0.00	0.00

## SCHEDULE 2 - RESERVES & SURPLUS

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
<b>I. STATUTORY RESERVES</b>	<b>319,160.76</b>	<b>301,082.47</b>
Opening Balance	301,082.47	295,832.10
Addition During The Year	18,078.29	6,983.94
Deductions During The Year	0.00	1,733.57
<b>II. CAPITAL RESERVES (Building Fund &amp; General Reserve Fund)</b>	<b>103,303.52</b>	<b>103,303.52</b>
Opening Balance	103,303.52	103,303.52
Addition During The Year	0.00	0.00
Deductions During The Year	0.00	0.00
<b>III. SHARE PREMIUM</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>
Opening Balance	0.00	0.00
Addition During The Year	0.00	0.00
Deductions During The Year	0.00	0.00
<b>IV. REVENUE &amp; OTHER RESERVES (Shares Holders Fund)</b>	<b>9,181.95</b>	<b>10,214.95</b>
Opening Balance	10,214.95	10,805.95
Addition During The Year	15.00	205.17
Deductions During The Year	1,048.00	796.17
<b>V. OTHER RESERVES</b>	<b>790,658.31</b>	<b>774,158.31</b>
Contingent Provision for Standard Assets	17,500.00	29,500.00
Bad & Doubtful Debts Reserve	465,080.00	610,000.00
Special Reserve U/s 36(viii)	5,508.00	5,508.00



Covid (2.0) Restructure Fund	35,800.00	2,500.00
Investment Fluctuation Reserve	63,011.25	71,011.25
Investment Depreciation Reserve	80,756.00	48,836.00
Prov. for Loss Asset & other Contingencies	6,803.06	6,803.06
Provision for ARC Trust	116,200.00	0.00
<b>VI. BALANCE IN PROFIT &amp; LOSS ACCOUNT</b>	<b>7,504.30</b>	<b>9,977.89</b>
Opening Balance	0.00	0.00
Addition During The Year	0.00	0.00
Deductions During The Year	0.00	9,977.89
<b>TOTAL (I, II, III, IV &amp; V)</b>	<b>1,222,304.54</b>	<b>1,188,759.25</b>

### SCHEDULE 3 - DEPOSITS

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
<b>A] I. DEMAND DEPOSIT(C/A)</b>	<b>494,214.37</b>	<b>489,800.52</b>
From Banks	0.00	0.00
From Others	494,214.37	489,800.52
<b>II. SAVINGS BANK DEPOSIT</b>	<b>1,969,752.70</b>	<b>2,503,374.31</b>
<b>III. TERM DEPOSIT</b>	<b>5,815,394.67</b>	<b>5,726,086.46</b>
From Banks	0.00	0.00
From Others	5,815,394.67	5,726,086.46
<b>TOTAL (I, II &amp; III)</b>	<b>8,279,361.74</b>	<b>8,719,261.29</b>
<b>B] I. DEPOSITS OF BRANCHES IN INDIA</b>	<b>8,279,361.74</b>	<b>8,719,261.29</b>
<b>II. DEPOSITS OF BRANCHES OUTSIDE OF INDIA</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>
<b>TOTAL</b>	<b>8,279,361.74</b>	<b>8,719,261.29</b>

### SCHEDULE 4 - BORROWINGS

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
<b>I. BORROWINGS IN INDIA</b>		
(a) Reserve Bank of India		
(b) Other Banks	0.00	0.00
(c) Other Institutions & Agencies		
<b>II. BORROWINGS OUTSIDE INDIA</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>
<b>TOTAL (I &amp; II)</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>

Secured Borrowing Included in I & II above - Rs.



## SCHEDULE 5 - OTHER LIABILITIES AND PROVISIONS

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
I. BILLS PAYABLE	0.00	0.00
II. INTER-OFFICE ADJUSTMENT(NET)	3.45	0.00
III. INTEREST ACCRUED(PAYABLE)	230,831.70	229,416.14
IV. OTHER(Including Provision)		
Staff PF Payable	2,128.31	2,035.39
Sundry Creditors	13,379.59	20,157.21
Audit Fees Payable	1,500.00	1,750.00
Advocate Fees	287.70	330.20
Shares Suspense	3,166.57	2,712.92
Draft Payable	5,539.32	1,815.14
Stale DD Payable	5,258.44	5,822.42
Earnest Money Deposit	0.00	75.50
Clearing Suspense A/c	0.00	5,860.00
Professional Tax Payable	52.73	54.50
Group Insurance Payable	0.00	46.23
Staff LIC Deduction Payable	148.88	158.91
TDS Payable	4,460.16	4,464.36
Dividend Payable 2018-19	0.00	7,787.49
Deferred Tax Liability	1,872.17	1,872.17
Income Tax Payable	0.00	5,000.00
GST Collected	2,262.69	2,295.78
Amount Payable Ag Sugar Sale	58,631.23	58,631.23
POS Swipe Device Charges Payable	0.00	33.23
Surcharge Payable	127.27	126.71
Other Payable	0.00	377.73
Credit Bal In Term Loan Acconts	0.60	1,193.42
GST Vendor Master Payable	0.00	3.12
Input GST Payable	0.00	639.52
ARC Reserv Account	63.28	0.00
Provision for Unrealised Interest	3,937.57	0.00
Provision for Sundry Debtors	1,200.00	0.00
Profit & Loss Account(2022-23)	7,504.30	9,977.90
<b>TOTAL</b>	<b>342,355.96</b>	<b>362,637.20</b>



## SCHEDULE 6 - CASH & BALANCE WITH RBI

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
I. CASH IN HAND (Including Foreign Currency Notes)	222,203.93	256,675.32
II. BALANCE WITH RBI	0.00	0.00
(a) In Current Account	0.00	0.00
(b) In Other Account	0.00	0.00
<b>TOTAL (I &amp; II)</b>	<b>222,203.93</b>	<b>256,675.32</b>

## SCHEDULE 7 - BALANCE WITH BANK AND MONEY AT CALL & SHORT NOTICE

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
I. IN INDIA		
(i) Balances With Bank	514,560.39	588,010.32
(a) In Current Accounts	514,516.09	587,966.71
(b) In Other Deposit Accounts	44.30	43.61
(ii) Money at Call & Short Notice	0.00	0.00
(a) With Bank	0.00	0.00
(b) With Other Institutions	0.00	0.00
<b>TOTAL (i &amp; ii)</b>	<b>514,560.39</b>	<b>588,010.32</b>
II. OUTSIDE INDIA		
(i) In Current Account	0.00	0.00
(ii) In Other Deposit Accounts	0.00	0.00
(iii) Money at Call & Short Notice	0.00	0.00
<b>TOTAL (i, ii &amp; iii)</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>
<b>GRAND TOTAL (I &amp; II)</b>	<b>514,560.39</b>	<b>588,010.32</b>

## SCHEDULE 8 - INVESTMENT

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
I. INVESTMENT IN INDIA IN		
(i) Government Securities	1,928,849.28	1,831,524.28
(ii) Other Approved Securities(State Govt)	807,509.57	907,339.57
(iii) Shares	131.00	131.00
(iv) Debenture & Bonds (ART Trust)	239,326.00	0.00
(v) Subsidiaries and/or Joint Ventures	0.00	0.00
(vi) Others (FDR WITH OTHER BANK)	907,128.59	714,503.22
<b>TOTAL</b>	<b>3,882,944.44</b>	<b>3,453,498.07</b>
II. INVESTMENT OUTSIDE INDIA IN		
(i) Government Securities(Including Local Authorities)	0.00	0.00



(ii) Subsidiaries and/or Joint Ventures	0.00	0.00
(iii) Other Investment (To be Specified)	0.00	0.00
<b>TOTAL</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>
<b>GRAND TOTAL (I &amp; II)</b>	<b>3,882,944.44</b>	<b>3,453,498.07</b>

## SCHEDULE 9 - ADVANCES

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
A] I. Bill Purchased & Discounted	350,000.00	350,000.14
II. Cash Credit, Overdraft & Loans Repayable on Demand	1,594,794.06	1,547,718.45
III. Term Loan	2,971,408.48	3,780,574.56
<b>TOTAL</b>	<b>4,916,202.54</b>	<b>5,678,293.15</b>
B] I. Secured by Tangible Assets	4864590.75	5594263.26
II. Covered by Bank / Government Guarantees	0.00	0.00
III. Unsecured	51611.79	84029.89
<b>TOTAL</b>	<b>4916202.54</b>	<b>5678293.15</b>
C] I. ADVANCES IN INDIA		
i. Priority Sector	3581588.60	3288394.26
ii. Public Sector	0.00	0.00
iii. Banks	0.00	0.00
iv. Others	1334613.94	2389898.89
<b>TOTAL</b>	<b>4916202.54</b>	<b>5678293.15</b>
C] II. ADVANCES OUTSIDE INDIA		
i. Due From Banks	0.00	0.00
i. Due From Others	0.00	0.00
(a) Bill Purchased & Discounted	0.00	0.00
(b) Syndicated Loans	0.00	0.00
(b) Others	0.00	0.00
<b>TOTAL</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>
<b>GRAND TOTAL</b>	<b>4,916,202.54</b>	<b>5,678,293.15</b>

## SCHEDULE 10 - FIXED ASSETS

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
<b>I. FURNITURE &amp; FIXTURES</b>	<b>26,454.89</b>	<b>29,380.19</b>
At Cost As On 31st March of The Preceding Year	29,380.19	32,560.08
Addition During The Year	0.00	326.71
Deductions During The Year	0.00	0.00
Depreciation To Date	2,925.30	3,506.60
<b>II. PLANT &amp; MACHINERY</b>	<b>6,514.16</b>	<b>7,667.97</b>
At Cost As On 31st March of The Preceding Year	7,667.97	8,942.33
Addition During The Year	0.00	200.39



Deductions During The Year	0.00	0.00
Depreciation To Date	1,153.81	1,474.75
<b>III. VEHICLE</b>	<b>3,342.05</b>	<b>3,004.16</b>
At Cost As On 31st March of The Preceding Year	3,004.16	3,534.31
Addition During The Year	2,781.64	265.07
Deductions During The Year	2,100.67	
Depreciation To Date	343.08	795.22
<b>IV. PLOT, CONSTRUCTION BUILDING</b>	<b>33,681.13</b>	<b>36,576.10</b>
At Cost As On 31st March of The Preceding Year	36,576.10	39,792.72
Addition During The Year	0.00	1,608.32
Deductions During The Year	0.00	0.00
Depreciation To Date	2,894.97	4,824.94
<b>V. COMPUTER DEAD STOCK</b>	<b>10,167.90</b>	<b>2,002.45</b>
At Cost As On 31st March of The Preceding Year	2,002.45	3,267.45
Addition During The Year	12,665.18	1,489.45
Deductions During The Year	0.00	0.00
Depreciation To Date	4,499.73	2,754.45
<b>VI. GANGAKHED LEASE ACCOUNT</b>	<b>511.32</b>	<b>574.32</b>
At Cost As On 31st March of The Preceding Year	574.32	595.32
Addition During The Year	0.00	0.00
Deductions During The Year	63.00	21.00
Depreciation To Date	0.00	0.00
<b>TOTAL (I &amp; II)</b>	<b>80,671.45</b>	<b>79,205.19</b>

## SCHEDULE 11 - OTHER ASSETS

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
I. INTER-OFFICE ADJUSTMENT(NET)	0.00	2,918.90
II. INTEREST ACCRUED(RECEIVABLE)	82,593.50	97,032.94
III. TAX PAID IN ADVANCE / TDS	2,150.00	0.00
IV. STATIONARY AND STAMPS	0.00	0.00
V. NON-BANKING ASSETS ACQUIRED IN SATISFACTION OF CLAIMS	131,256.76	123,297.76
VI. OTHERS		
Clearing Suspence	8,977.50	0.00
Liabrary	214.35	214.35
Stock Stationary	971.72	0.00
Sundry Debtors	13,931.10	17,608.84
Staff Festival Advance	2,857.63	3,273.58
Telephone Deposits	223.04	223.04
M.S.E.B. Meter Deposits	306.12	295.11
Security Deposits	4,895.33	4,933.83



Depositors Education & Awareness Fund Scheme	399.08	64.72
Receivable Amount From Court	36,514.26	36,514.26
Consumer Forum Fees Receivable	197.27	197.27
Receivable Amount From IT Department	14,978.36	14,978.36
Recovery Charges Receivable	53,306.33	53,306.73
Amount Receivable Ag Sugar Sale	58,275.77	58,275.77
Staff Mediclaim Premium Receivable	707.30	1,075.18
Input GST	1,986.03	0.00
TDS Receivable	7.90	0.00
CGST Receivable	62.99	62.99
SGST Receivable	62.99	62.99
Advance Part Payment	0.00	150.00
CTS Outward Clearing	0.00	17,974.42
Primium on HTM G-Sec	31,806.50	36,361.83
GST Vendor Master	1,251.40	0.00
Amount Receivable From LIC	4,948.09	0.00
FITL Covid(2.0)	31,879.25	10,459.87
<b>TOTAL</b>	<b>484,760.57</b>	<b>479,282.74</b>

## SCHEDULE 12 - CONTINGENT LIABILITIES

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
I. CLAIMS AGAINST THE BANK NOT ACKNOWLEDGED AS DEBTS		
II. LIABILITY FOR PARTLY PAID INVESTMENT		
III. LIABILITY ON ACCOUNT OF OUTSTANDING FORWARD EXCHANGE CONTRACTS		
IV. GUARANTEES GIVEN ON BEHALF OF CONSTITUENTS		
(a) In India	9,669.49	8,754.49
(b) Outside India		
V. ACCEPTANCES, ENDORSEMENTS AND OTHER OBLIGATIONS		
VI. OTHERS ITEMS FOR WHICH THE BANK IS CONTINGENTLY LIABLE		
<b>TOTAL</b>	<b>9,669.49</b>	<b>8,754.49</b>

## CONTRA ITEMS

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
I. Overdue Interest Reserve	1,495,882.20	1,454,011.48
II. DEAF Contra	86,858.76	77,137.53
III. Revaluation Reserve	37,363.89	41,515.43
IV. Charges Reserve Receivable	1,191.85	0.00
<b>TOTAL</b>	<b>1,621,296.70</b>	<b>1,572,664.44</b>





ANNEXURE I - FORM B  
FORM OF PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31st MARCH 2023

(000's omitted)

	Schedule	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
<b>I. INCOME</b>			
Interest Earned	13	966,423.75	943,651.24
Other Income	14	77,335.42	58,878.95
<b>TOTAL</b>		<b>1,043,759.17</b>	<b>1,002,530.19</b>
<b>II. EXPENDITURE</b>			
Interest Expenses	15	439,560.53	517,720.30
Operation Expenses	16	535,673.64	357,146.54
<b>Provision &amp; Contingencies</b>			
BDDR Provision		0.00	82,827.79
IDR Provision		23,920.00	19,500.00
COVID Restructuring Fund		33,300.00	2,500.00
Income Tax Paid		3,800.70	12,857.67
<b>TOTAL</b>		<b>1,036,254.87</b>	<b>992,552.30</b>
<b>III. PROFIT / LOSS</b>			
Net Profit/Loss(-) For The Year		7,504.30	9,977.89
Profit/Loss(-) Brought Forward		0.00	0.00
<b>TOTAL</b>		<b>7,504.30</b>	<b>9,977.89</b>
<b>IV. APPROPRIATIONS</b>			
Transfer To Statutory Reserves		0.00	9,977.89
Transfer To Other Reserves		0.00	0.00
Transfer To Government / Proposed Dividend		0.00	0.00
Balance Carried Over To Balance Sheet		7,504.30	0.00

**Extraordinary Items :** During the year bank has transfer excess Investment Fluctuation Fund to Investment Depreciation Reserv of Rs.80.00 Lakh to meet the IDR required as per FIMMDA valuation as on 31.03.2023

Date : 28/06/2023

Place : Aurangabad.

**For M/S. KABRA AND PATNI**  
**CHARTERED ACCOUNTANTS**  
**Firm Reg No. 122673W**

Sd/-

**CA MANISH G KABRA**  
**(PARTNER)**

**Membership No. 107658**

**Co-op.Empanalment No. - 10114-A-1**

**UDIN - 23107658BGVRRR5107**

Sd/-

**Chairman**

**Vice Chairman**

**Director**

**Chief Executive Officer    General Manager**

## SCHEDULE 13 - INTEREST EARNED

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
I. INTEREST / DISCOUNT ON ADVANCES / BILLS	716,157.29	682,450.96
II. INCOME ON INVESTMENT	250,266.46	261,200.28
III. INTEREST ON BALANCES WITH RBI & OTHER INTER-BANK FUNDS	0.00	0.00
IV. OTHERS	0.00	0.00
<b>TOTAL</b>	<b>966,423.75</b>	<b>943,651.24</b>

## SCHEDULE 14 - OTHER INCOME

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
I. COMMISSION, EXCHANGE & BROKERAGE	8,171.71	6,197.33
II. PROFIT ON SALE OF INVESTMENT	2,391.50	11,072.50
Less : Loss On Sale Of Investment		
III. PROFIT ON REVALUATION OF INVESTMENT	0.00	0.00
Less : Loss On Revaluation Of Investment		
IV. PROFIT ON SALE OF LAND, BUILDING & OTHER ASSETS	350.45	0.00
Less : Loss On Sale of Land, Building & Other Assets		
V. PROFIT ON EXCHANGE TRANSACTIONS	0.00	0.00
Less : Loss On Exchange Transactions		
VI. INCOME EARNED BY WAY OF DIVIDEND, etc.	13.10	13.10
From Subsidiaries/Companies and/or Joint Ventures Abroad / In India		
VII. PROFIT ON SALE OF NON-BANKING ASSET	0.00	265.00
VIII. MISCELLANEOUS INCOME		
Locker Rent	2,380.42	2,293.14
Misc. Receipts	11,426.60	18,458.94
Processing Fees	6,644.83	8,009.32
ATM Charges received	3,534.49	3,359.27
Provision for BDDR Reversed	23,800.00	0.00
Contingent Provision for Standard Assets Reversed	12,000.00	0.00
Printing & Stationary Received	1,340.73	0.00
Pigmy Commission Received	372.67	0.00
Loan Application Fees Received	190.95	0.00
Recovery in written off account	1,749.66	2,328.00
CIBIL Charges Received	398.47	195.61
Recovery Charges Received	2,569.84	6,686.74
<b>TOTAL</b>	<b>77,335.42</b>	<b>58,878.95</b>

Note : Under Item II to V figures shall be shown in brackets



## SCHEDULE 15 - INTEREST EXPENSES

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
I. INTEREST ON DEPOSITS	439,482.96	517,574.75
II. INTEREST ON RBI / INTER-BANK BORROWINGS	77.57	145.55
III. OTHERS	0.00	0.00
<b>TOTAL</b>	<b>439,560.53</b>	<b>517,720.30</b>

## SCHEDULE 16 - OPERATIONAL EXPENSES

	As On 31-03-2023 (Current Year)	As On 31-03-2022 (Previous Year)
I. PAYMENTS TO AND PROVISIONS FOR EMPLOYEES	142,929.59	147,542.52
II. RENT, TAX, INSURANCE & LIGHTING	35,880.46	35,825.71
III. PRINTING & STATIONARY	0.00	1,390.88
IV. ADVERTISEMENT & PUBLICITY	1,196.56	336.39
V. DEPRECIATION ON BANKS PROPERTY	13,070.16	10,380.19
VI. DIRECTORS FEES, ALLOWANCES & EXPENSES	690.40	775.47
VII. AUDITORS FEES & EXPENSES (Including Branch Auditors)	4,761.19	3,085.82
VIII. LAW CHARGES	2,322.55	1,396.11
IX. POSTAGES, TELEGRAMS, TELEPHONES, etc.	1,341.05	1,285.61
X. REPAIRS & MAINTENANCE	5,025.74	2,693.50
XI. AMORTIZATION & DEPR. OF GOVT SECURITY	4,555.34	6,425.88
XII. AMC CHARGES PAID	6,985.54	5,851.09
XIII. TRAVELLING EXPENSES	4,506.95	4,256.22
XIV. CONNECTIVITY CHARGES	3,326.83	2,807.78
XV. ATM CHARGES PAID	3,458.07	1,823.39
XVI. PROFESSIONAL FEES PAID	1,860.00	2,310.34
XVII. PIGMY COMMISSION PAID	35,461.12	29,095.75
XVIII. RECOVERY CHARGES PAID	9,622.11	1,790.16
XIX. GST PAID	13,044.46	8,893.71
XX. NEW CBS & CONSULTING CHARGES	4,020.62	1,015.94
XXI. PENALTY ENFORCEMENT DEPARTMENT	400.00	0.00
XXII. OTHER EXPENDITURE		
Clearing Charges	10.35	17.28
Miscellaneous Expenses	1,363.03	4,826.41
Security Guard Charges Paid	2,216.08	1,592.86
Stamp Duty Paid On Investment	6.50	30.06
Rebet On Loans & Advances	187,655.99	81,683.75
Interest Reversal On Loans & Advances	45,536.62	0.00
Management Fees Paid (ARC)	3,473.00	0.00
CIBIL Charges Paid	389.50	0.00
Commission & Exchange Paid	464.75	0.00
Staff Training Expenses	99.08	13.72
<b>TOTAL</b>	<b>535,673.64</b>	<b>357,146.54</b>



## NOTES ON ACCOUNT FOR 31 MARCH 2023

(Rupees in Lakhs)

Sr.No.	Disclosure to Balance Sheet	31-03-2021	31-03-2022	31-03-2023
1.	C.R.A.R	13.66%	13.59%	18.08%
2.	Investment Book Value	30922.41	27388.64	27363.59
3.	Face value of Investment	30935.50	27435.50	27435.50
4.	Advances to Real Estate, Construction & Housing	5149.50	2669.56	1887.94
5.	Advances against Shares & Debentures	Nil	Nil	Nil
6.	Advances to Director/Relatives			
	a. Fund Base	908.51	886.39	399.59
	b. Non Fund Base	Nil	Nil	Nil
7.	Cost of Deposits	6.26%	5.70%	5.20%
8.	N.P.A.			
	a. Gross N.P.A.	20221.40	15507.23	8777.91
	Gross N.P.A. %	33.87%	27.31%	17.86%
	b. Net N.P.A.	15091.62	9407.23	4127.11
	Net N.P.A. %	27.66%	18.56%	9.27%
9.	Profitability			
	a. Interest Income as a Percentage of Working Fund	7.90%	8.96%	9.62%
	b. Non-Interest Income as percentage of Working Funds	0.84%	0.56%	0.77%
	c. Operating Profit as a percentage of Working Funds	0.75%	1.21%	0.72%
	d. Returns on Assets	0.14%	0.06%	0.10%
	e. Business (Deposit & Advances per Employee) (Lacs)	532.48	501.66	472.96
	f. Profit per Employee (Lacs)	0.64	0.35	0.27
10.	Provisions			
	a. Towards N.P.A.	5129.78	6100.00	4650.80
	b. Towards Depreciation in Investments	206.96	488.36	807.56
	c. Towards Standard Assets	295.00	295.00	175.00
	d. Towards Investment Fluctuation Reserve	796.52	710.11	630.11
	e. Towards A.R.C.	-	-	1162.00
	f. Covid (2.0) Restructure	-	25.00	358.00
11.	Foreign Currency Assets & Liabilities (if applicable)	N.A.	N.A.	N.A.
12.	Payment of DICGC insurance premium March	70.13	64.55	60.74
	Payment of DICGC insurance premium September	68.69	61.73	60.25
13.	Penalty	-	-	4.00
	(UCB's are also required to disclose the penalty imposed by RBI in the "Notes on Accounts" to their B/S.			
14.	Restructured accounts	-	215.38	NIL

## 15. Issuer composition of Non SLR Investment

No.	Issuer	Amount	Extent of 'below investment grade Securities'	Extent of 'unrated Securities'	Extent of 'unlisted Securities'	Total
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)
1.	PSU's	0.00	0.00	0.00	0.00	0.00
2.	FI's	0.00	0.00	0.00	0.00	0.00
3.	Public Sector Banks	0.00	0.00	0.00	0.00	0.00
4.	Mutual Funds	0.00	0.00	0.00	0.00	0.00
5.	Others	0.00	0.00	0.00	0.00	0.00
6.	Provision Held towards Depreciation	0.00	0.00	0.00	0.00	0.00

## 16. Non performing Non SLR Investment

Amount (Rs.in Crore)

Particulars	Current Year 31-03-2023
Opening Balance	0.00
Additions during the year since 1st April	0.00
Reduction during the above period	0.00
Closing Balance	0.00
Total Provisions held	0.00

## 17. Deposit Education Awareness Fund Trf to RBI as on 31.03.2023

Amount (Rs.in Crore)

Particulars	Current Year 31-03-2023	Previous Year 31-03-2022
Opening Balance of amounts transferred to DEAF	7.71	7.23
Add: Amounts transferred to DEAF during the year	1.06	0.59
Less: Amounts reimbursed by DEAF towards claims	0.08	0.11
Closing Balance of amounts transferred to DEAF	8.69	7.71

## AUDITOR'S REPORT

To,  
The Members,  
The Vaidyanath Urban Co-op Bank Ltd.,  
Parali (V)

### Report on the Financial Statements

1. We have audited the accompanying financial statements of The Vaidyanath Urban Co-op Bank Ltd ('the Bank') as at 31 March 2023, which comprise the Balance Sheet as at 31 March 2023, and the Profit and Loss Account, for the year then ended, and a summary of significant accounting policies and other explanatory information. The returns of 41 branches and head office audited by us are incorporated in these financial statements.

### Management's Responsibility for the Financial Statements

2. Management is responsible for the preparation of these financial statements that give a true and fair view of the financial position, financial performance and cash flow of the Bank in accordance with the Banking Regulation Act 1949 (as applicable to co-operative societies), the guidelines issued by the Reserve Bank of India and the guidelines issued by the National Bank for Agricultural and Rural Development, the Registrar of Cooperative Societies, Maharashtra, the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, and the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, (as applicable) and generally accepted accounting principles in India so far as applicable to the Bank. This responsibility includes design, implementation and maintenance of internal control relevant to the preparation of the financial statements that are free from material misstatement, whether due to fraud or error.

### Auditor's Responsibility

3. Our responsibility is to express an opinion on these financial statements based on our audit. We conducted our audit in accordance with Standards on Auditing issued by the Institute of Chartered Accountants of India. Those Standards require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the financial statements are free from material misstatements.

4. An audit involves performing procedures to obtain audit evidence about the amounts and disclosures in the financial statements. The procedures selected depend on the auditor's judgments, including the assessment of the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error. In making those risk assessments, the auditor considers internal control relevant to the Bank's preparation and fair presentation of the financial statements in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of expressing an opinion on effectiveness of the Bank's internal control. An audit also includes evaluating the appropriateness of accounting policies used and the reasonableness of the accounting estimates made by management, as well as evaluating the overall presentation of the financial statements.

5. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our audit opinion.

## Key Audit Matters

Key Audit Matters are those matters that in our professional judgement were of most significance in our audit of the Financial Statements for the year ended March 31, 2023. These matters were addressed in the context of our audit of the Financial Statements as a whole and in forming our opinion there on and we do not provide a separate opinion on these matters. We have determined the matters described below to be the key Audit Matters to be communicated in our report.

Sr. No.	Key Audit Matters	How the matter was addressed in our audit
01	Classification of Advances, Income Recognition Identification of and Provisioning for Non-Performing Advances. Considering the nature of the Transactions, regulatory requirements, existing business environment, estimation/judgement involved in valuation of securities it is a matter of high importance for the intended users of the Financial Statements. Considering these aspects, We have determined this as a Key Audit Matter.	Our audit approach towards advances with reference to the IRAC norms and other related circulars /directives issued by the RBI and also internal policies and procedures of the Bank includes the testing of the following a. The accuracy of the data input in the system for Income recognition, Classification into performing and non performing Advances and provisioning in accordance with the IRAC norm in respect of the bank. b. Existence and effectiveness of monitoring mechanisms such as internal Audit, Systems Audit, Stock audit and Concurrent Audit as per the policies and procedure of the bank, c. Examination of advances including stressed advances on a samples basis with respect to compliance with the RBI Master Circulars/Guidelines. d. In carrying out substantive procedures of the bank, we have examined all large advances on a sample basis.

## Opinion

6. In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, the aforesaid financial statements together with the Notes thereon give the information required by the Banking Regulation Act, 1949 (as applicable to cooperative societies), the Maharashtra Cooperative Societies Act, 1960, the Maharashtra Cooperative Societies Rules, 1961 and the guidelines issued by the Reserve Bank of India and Registrar of Cooperative societies, Maharashtra in the manner so required and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India:

a. In the case of the Balance Sheet, of state of affairs of the Bank as at 31st March 2023

b. In the case of the Profit and Loss Account for the year ended on that date;

## Report on Other Legal & Regulatory Requirements

7. The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in Forms "N" of the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and the Maharashtra Co-operative Societies Rules 1961.

8. We report that:

a) We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of our audit and have found to be satisfactory;

b) In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purposes of our audit have been received from the branches.



- c) The transactions of the Bank which have come to our notice are within the powers of the Bank;  
d) The Balance Sheet and the Profit and Loss Account dealt with by this report, are in agreement with the books of account and the returns.  
e) The accounting standards adopted by the Bank are consistent with those laid down by accounting principles generally accepted in India so far as applicable to Banks.  
9. As per the information and explanation given to us and based on our examination of the books of account and other records, we have not come across material instances in respect of the details mentioned in the Rule 69(6) of Maharashtra Co-operative Societies Rules 1961.  
10. We further report that for the year under audit, the Bank has been awarded “B” classification.

**Date:** 28/06/2023  
**Place:** Aurangabad

Yours faithfully,  
**For KABRA AND PATANI**  
Chartered Accountants  
[Firm Reg. No.: 122673W]

Sd/-

**CA MANISH G KABRA**  
Partner  
[M.No.107658]  
Co-op. Empanelment No. 10114-A1  
UDIN - 23107658BGVRRR5107

## परिशिष्ट 'अ'

बँकेचे नांव : दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि., परळी वैजनाथ.  
मुख्य कार्यालयाचा पत्ता : मोंढा, परळी वैजनाथ, जिल्हा बीड  
नोंदणीचा क्रमांक व तारीख : बीएचआर/बीएनके/बी/१०६ दि.२४.०२.१९६६  
कार्यक्षेत्र : संपूर्ण महाराष्ट्र  
रिझर्व्ह बँकेच्या परवान्याचा क्रमांक व तारीख : यु.बी.डी. ३८७ पी, दि.०४.०५.१९८४

तपशिल ३१ मार्च २०२३ अखेर		रक्कम लाखांत
शाखांची संख्या (मुख्य कार्यालयासहीत)	४२	-
सभासद	: नियमित- ४६,१४० : नाममात्र- २३४६	
वसुल भाग भांडवल एकूण राखीव व इतर निधी		२५७३.२१ १२५९६.६८
ठेवी	: बचत : चालू : मुदत व इतर ठेवी : एकूण :	१९६९७.५३ ४९४२.१४ ५८१५३.९५ ८२७९३.६२
दिलेले कर्जे	: सुरक्षित : असुरक्षित : एकूण :	४८६४५.९१ ५१६.१२ ४९१६२.०३
अग्रक्रम क्षेत्रासाठी दुर्बल घटकांसाठी	: ६३.०८ % : १३.५४ %	
गुंतवणूक	: शासकीय कर्जरोखे : बँका व इतर गुंतवणूक : एकूण :	२७३६३.५९ ९०७१.२९ ३६४३४.८८
थकबाकी टक्केवारी	१५.३७ %	.
ऑडीट वर्गीकरण	ब	
एकूण कर्मचारी	२७९	
खेळते भांडवल		१००४३०.६८
निव्वळ नफा		७५.०४



## FINANCIAL BUDGET FOR 2023-24

(Rs. in Lakhs)

SR. No	EXPENDITURE	BUDGET 2022-2023	ACTUAL 2022-2023	DIFFERENCE 2022-2023	BUDGET 2023-2024	INCOME	BUDGET 2022-2023	ACTUAL 2022-2023	DIFFERENCE 2022-2023	BUDGET 2023-2024
01	Interest Paid on Deposits	5300.00	4394.83	-905.17	4600.00	Interest on Loans / Investments	9860.50	9664.24	-196.26	9800.00
02	Interest Paid on Borrowings	1.00	0.78	-0.22	1.00	Commission	70.00	47.65	-22.35	50.00
03	Salary & Allowances	1650.00	1296.06	-353.94	1500.00	Locker Rent	30.00	23.80	-6.20	30.00
04	Rent, Tax, Insurance & Lighting	370.00	358.80	-11.20	370.00	Insurance Commission	20.00	34.06	14.06	40.00
05	Postage & Telephone	16.00	13.41	-2.59	16.00	Other Income	250.00	114.27	-135.73	120.00
06	Printing and Stationary	20.00	0.00	-20.00	20.00	Processing Fees	100.00	66.45	-33.55	100.00
07	Pigmy Commission	290.00	354.61	64.61	350.00	Profit on Sell of Securities	125.00	23.92	-101.08	100.00
08	Advertisement	7.00	11.97	4.97	15.00	ATM Charges Received	50.00	35.34	-14.66	50.00
09	Audit Fees	30.00	47.61	17.61	50.00	Recovery in Written off A/cs	50.00	17.50	-32.50	50.00
10	Legal Charges	15.00	23.23	8.23	25.00	Profit on Sell of Assets	5.87	3.50	-2.37	5.87
11	Staff Training	5.00	0.99	-4.01	5.00	Dividend Received	0.13	0.13	0.00	0.13
12	Travelling Expenses	30.00	22.43	-7.57	30.00	Recovery Charges Received	100.00	25.7	-74.30	50.00
13	Petrol, Oil & Diesel	22.00	22.64	0.64	22.00	CIBIL Charges Received	0.00	3.98	3.98	5.00
14	Repair & Maintenance General	30.00	28.40	-1.60	30.00	BDDR Provision Reversal	0.00	238.00	238.00	0.00
15	Repair & Maintenance Car	5.00	8.65	3.65	7.50	Contingent Provision for	0.00	120.00	120.00	0.00
16	Repair & Maintenance Computer	15.00	13.21	-1.79	15.00	Std Asset Reversal				
17	Misc Expenses	50.00	13.63	-36.37	30.00	Printing & Stationary Received	0.00	13.41	13.41	15.00
18	General Body Meeting	6.00	4.63	-1.37	6.00	Pigmy Commission Received	0.00	3.73	3.73	4.00
19	Seating Fees	3.00	2.27	-0.73	3.00	Loan Application Fees Received	0.00	1.91	1.91	3.00
20	Rebate on Interest	1000.00	2331.93	1331.93	1400.00					
21	Investment Depreciation Reserve	300.00	239.20	-60.80	300.00					
22	Depreciation on Shifting of G Sec	30.00	0.00	-30.00	30.00					
23	BDDR	525.00	0.00	-525.00	600.00					
24	Group Superannuation	80.00	62.09	-17.91	80.00					
25	Staff Gratuity	80.00	2.69	-77.31	20.00					
26	CGST / SGST / IGST Paid	50.00	116.97	66.97	100.00					
27	Depreciation on Assets	100.00	130.70	30.70	100.00					
28	Leave Travelling Concession	7.00	5.00	-2.00	7.00					
29	Leave Salary	15.00	63.45	48.45	25.00					
30	Clearing Charges	0.50	0.10	-0.40	0.50					
31	HTM Amortization	45.00	45.55	0.55	45.00					
32	Income Tax	150.00	38.01	-111.99	75.00					
33	Branch Connectivity Charges	35.00	33.27	-1.73	35.00					
34	Recovery Charges	18.00	96.22	78.22	50.00					
35	Advisory Charges	0.50	0.00	-0.50	0.50					
36	ATM Driving Fees & Charges	22.00	34.58	12.58	22.00					
37	Annual Maintn. Contract Charges	70.00	69.86	-0.14	70.00					
38	CGST / SGST Paid on RCM	20.00	13.47	-6.53	20.00					
39	Security Guard Charges Paid	15.00	22.16	7.16	15.00					
40	Professional Fees Paid	25.00	18.60	-6.40	25.00					
41	Stamp Duty Paid On Investment	0.50	0.06	-0.44	0.50					
42	Loss On Sale Of Assets	3.00	0.00	-3.00	3.00					
43	New CBS Implimentation	65.00	40.21	-24.79	10.00					
44	New Hardware/software Purchase	25.00	0.00	-25.00	100.00					
45	Meeting and Conference	0.00	0.00	0.00	0.00					
46	Management Fees Paid	0.00	34.73	34.73	35.00					
47	CIBIL Charges Paid	0.00	3.90	3.90	4.00					
48	Comission & Exchange Paid	0.00	4.65	4.65	5.00					
49	Covid(2.0) Restructure Fund	0.00	333.00	333.00	0.00					
50	Penelty Enforcement Department	0.00	4.00	4.00	0.00					
51	<b>Net Profit</b>	<b>115.00</b>	<b>75.04</b>	<b>-39.96</b>	<b>150.00</b>					
	<b>TOTAL</b>	<b>10661.50</b>	<b>10437.59</b>	<b>-223.91</b>	<b>10423.00</b>		<b>10661.50</b>	<b>10437.59</b>	<b>-223.91</b>	<b>10423.00</b>

दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि., परली-वैजनाथ

AMENDMENT OF BYE-LAWS				
Existing Bye Law	Wording of the Existing Bye-Law	Amended Bye Law	Wording of Amended Bye-Law	Reason for Bye-Law
5 (ix)	To purchase and to sell Bonds, Shares, Debenture, Scrips or other forms of securities on behalf of constituents	5 (ix)	Omitted	To adhere to the RBI guidelines in respect of purchase and to sell Bonds, Shares, Debenture, Scrips or other forms of securities on behalf of constituents.
39	Addition	39 (iv)	Board of directors to include persons with professional or other experience.— (1) Not less than fifty-one per cent, of the total number of members of the Board of directors of a bank shall consist of persons, who— (a) shall have special knowledge or practical experience in respect of one or more of the following matters, namely:— (i) accountancy, (ii) agriculture and rural economy, (iii) banking, (iv) co-operation, (v) economics, (vi) finance, (vii) law, (viii) small-scale industry, (ix) any other matter the special knowledge of, and practical experience in, which would, in the opinion of the Reserve Bank, be useful to the bank : Provided that out of the aforesaid number of directors, not less than two shall be persons having special knowledge or practical experience in respect of agriculture and rural economy, co-operation or small-scale industry.	To align the amended Banking Regulation Act (AACS) 1949 with Maharashtra Coop Societies Act 1960 in respect of Bye-laws amendment.
39	Addition	39 (v)	No director of the bank shall hold office continuously for a period exceeding eight years.	To align the amended Banking Regulation Act (AACS) 1949 with Maharashtra Coop Societies Act 1960 in respect of Bye-laws amendment.
51	The Chief Executive Officer of the Bank shall be appointed by the Board as per fit and proper criteria issued by the Registrar time to time. He shall be a full time employee of the Bank and he shall aid and assist the Board in their functions.	51	The CEO/MD/Whole Time Director of the Bank shall be appointed by the Board as per fit and proper criteria issued by RBI time to time. He shall be a full time employee of the Bank and he shall aid and assist the Board in their functions. The Bank shall take prior approval of RBI for Appointment /Reappointment/ Termination and removal of Chief Executive Officer/Managing Director/ Whole Time Director.	To align the amended Banking Regulation Act (AACS) 1949 with Maharashtra Coop Societies Act 1960 in respect of Bye-laws amendment.
60 (c)	The appointment of the auditor and his remuneration shall be approved in the General Body Meeting of the bank. The qualification/ disqualifications, powers, rights and duties of the auditor shall be as prescribed under the act, and RBI guidelines.	60 (c)	The bank should take prior approval of RBI for appointment / Reappointment of Statutory Auditor on an annual basis. After prior approval from RBI the appointment of the auditor and his remuneration shall be confirmed in the General Body Meeting of the bank.	To align the amended Banking Regulation Act (AACS) 1949 with Maharashtra Coop Societies Act 1960 in respect of Bye-laws amendment.

गोल्डव  
सेव्हिंग  
अकाउंट



ठेवीच्या  
आकर्षक  
योजना



लॉकर सुविधा



बँकेच्या २९ शाखांत  
ATM सुविधा उपलब्ध



QR कोड द्वारे कोणत्याही ऑनलाईन  
पेमेंट ॲप वरून बँकेच्या खात्यामध्ये  
रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध.

IFSC: BHAR011 BHARAT BILLPAY G Pay paytm PhonePe amazon pay



एस.एम.एस. द्वारे वीज, टेलीफोन,  
मोबाईल वील, मोबाईल व DTH  
रिचार्ज सुविधा लवकरच उपलब्ध.



आपल्या व्यवहारात पारदर्शकता व डिजीटल पेमेन्टचा वापर  
जास्तीत जास्त करण्यासाठी बँके मार्फत  
P.O.S. मशिन प्रणाली उपलब्ध...!  
(फक्त कर्ंट व कॅश-क्रेडीट खात्यांसाठी)



डॉक्टर प्लस कर्ज



फार्मा प्लस कर्ज



एमएसएमई कर्ज



गृह कर्ज



नजरगहाण कर्ज



सोने तारण कर्ज



वाहन तारण कर्ज



मशिनरी कर्ज

दि वेद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि., परली-वैजनाथ  
मुख्य कार्यालय : परली-वैजनाथ. जि.बीड

दिनांक : १७/०९/२०२३

**वार्षिक सर्वसाधारण सभा  
उपस्थिती प्रमाणपत्र**  
( पोटनियम क्रमांक १४ (१) )

प्रमाणित करण्यात येते की,

श्री/सौ. \_\_\_\_\_

सभासद क्रं. \_\_\_\_\_ रा. \_\_\_\_\_

जिल्हा \_\_\_\_\_ हे/या बँकेच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा दि.१७/०९/२०२३

**स्थळ : वेद्यनाथ प्रतिष्ठान, परली-वैजनाथ येथे सभेस व्यक्तिशः उपस्थित आहेत.**

सदरील प्रमाणपत्र महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व बँकेचे प्रचलित पोटनियम  
क्रं. १४(१) च्या तरतुदीच्या अधिन देण्यात आले आहे.

बँकेची मोहर

प्राधिकृत अधिकारी  
नांव:  
हुद्दा:



# दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि.,

मुख्य कार्यालय : मोंढा, परळी-वैजनाथ जि.बीड-४३१ ५१५

## 11%\* व्यावसायिकांसाठी कर्ज योजना

आपल्या उद्योग व्यवसायाला उभारी  
मिळवून देणारी योजना.

ठेवींवर

★ ५ लाखांपर्यंत  
विमा संरक्षण ★

ग्राहकांच्या सोबती  
निरंतर प्रगती

## वैद्यनाथ संकल्प ठेव योजना



४०० दिवसांच्या ठेवीवर  
मिळवा

# 7.10%

व्याजदर

ज्येष्ठ नागरिकांसाठी  
०.५०% जादा

\* नियम व अटी लागू.

dwarka digital  
9823183838

आजच आपल्या नजिकच्या  
शाखेत संपर्क साधा.

[www.vaidyanathbank.com](http://www.vaidyanathbank.com)

घर बांधणी कर्ज **9%\***

सोनं तारण कर्ज **10%\***  
(रुपये २ लाखांपर्यंत)

वाहन कर्ज **9.5%\***

बुक - पोस्ट

प्रति,  
श्री/सौ.



प्रेषक : विनोद सामंत अध्यक्ष,

दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँक लि.,

मुख्य कार्यालय : परळी वैजनाथ - ४३१ ५१५.

फोन : ०२४४६-२२२१३४, २२३३८९ फॅक्स : २२२४६७

Website : [www.vaidyanathbank.com](http://www.vaidyanathbank.com)

Email : [vbakadm@gmail.com](mailto:vbakadm@gmail.com)